

परिपत्रक  
दि. ०९/०२/२०१९

7 व्या वेतन आयोगावर आधारित राज्यामध्ये निर्गमित केलेल्या म. ना. से. (सुधारीत वेतन) नियम 2019 अन्वये सर्वांनी आपला सुधारीत वेतन निश्चितीचा विकल्प 1 महिन्यात द्यावयाचा आहे. हा विकल्प सुधारीत वेतनसंरचनेत केव्हा वेतननिश्चिती करावयाची याबाबतचा आहे, त्यामुळे 01/01/2016 पुर्वी जे काही मिळाले, केव्हा मिळाले, केव्हा नियुक्ती झाली, केव्हा पदोन्नती झाली, केव्हा आश्वासीत प्रगती योजना मिळाली, त्यावेळी कोणता विकल्प दिला होता याचेशी सध्याच्या विकल्पाचा काही संबंध नाही. तो सर्वांनी दि 01/01/2016 हाच द्यावयाचा आहे. (सोबत नमुना जोडला आहे)

सर्वसाधारणपणे ४३००, ४४००, ५४००, ६६०० ग्रेड च्या मॅट्रिक्स चा अभ्यास केला तर १/१/२०१६ च फायदेशीर आहे. परंतू २४०० ग्रेड पे च्या बाबतीत काही जणांना १/७/२०१६ विकल्प फायदेशीर आहे. प्रत्येकाने आपापली आकडेमोड करून पहावी.

01/01/2016 ते 30/01/2019 पर्यंत ज्यांना आश्वासीत योजनेतर्गत लाभ मिळालेला आहे, त्यांना नव्याने विकल्प द्यावा लागणार नाही. नवीन 10,20,30 वर्षांनी मिळणा-या पदोन्नतीच्या लाभाचा शासन निर्णय अजून निर्गमित झालेला नाही. (एकाकी पदांना कोणत्या प्रकारे हा लाभ द्यावयाचा त्याचा निर्णय न झालेने सदर शासन निर्णय निर्गमित होण्यास आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे असे वित्त विभागातील अधिका-यांशी चर्चेअंती समजले)

आश्वासीत योजनेबाबतीत न्यायालयाचा निर्णय झालेनंतर संघटनेचे पदाधिकारी सलग 3 दिवस जलसंपदा व वित्त विभागातील अधिका-यांशी चर्चा व पाठपुरावा करत आहेत. दि. 08/02/2016 रोजी मा. सचिव लाक्षेवी व संबंधीत अधिका-यांशी झालेल्या चर्चेप्रमाणे विभागास कोणतेही परिपत्रक काढता येणार नाही. परंतू त्वरीत वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवून रु. 6600/- ग्रेड पे लागू करणेबाबत योग्य ती कार्यवाही करणेचे आश्वासन मिळाले आहे. वित्त विभागातील अधिका-यांशी झालेल्या चर्चेनुसार विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेतलेनंतरच परिपत्रक निर्गमित करता येईल असे सांगण्यात आले व तसा प्रस्ताव लवकरच विधी व न्याय विभागाकडे पाठविणेचे प्रयत्न सुरू आहेत. तिनही विभागाकडे सतत पाठपुरावा राहिल याबाबत सभासदांनी निश्चित रहावे. आजपर्यंत अत्यंत संयमाने सभासदांनी संघटनेवर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आम्ही सर्व पदाधिकारी आभारी आहोत. असाच संयम, विश्वास आणखी काही दिवस ठेवावा. लढाई अजून संपलेली नाही. सर्व पात्र अभियंत्यांना फरकासह लाभ मिळेपर्यंत संघटना स्वस्थ बसणार नाही.

जय संघटना !

कनिष्ठ अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य.